#### Innovating ideas and realizing dreams

#### **Innovatus Entertainment Networks Limited**

**REGD OFFICE:** 105. Richa Industrial Estate Premises Co-Operative Society Limited, Plot No. 8/29. Off. New Link Road, Oshiwara, Andheri West, Mumbai, Maharashtra, India, 400053

27249654338; ☑ innovatusentertainmentnetwork@gmail.com;

web: www.innovatus.info; CIN: U74120MH2012PLC235621; GST: 27AADCI0640J2ZP

July 26, 2024

**BSE Limited** 

P J Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Dear Sir/Madam,

**Scrip Code: 543951** 

## Subject: Submission of Newspaper Clipping for corrigendum to the Notice of Extra Ordinary General Meeting

#### Dear Sir/Madam,

With reference to the captioned subject, please find attached herewith copy of newspaper publication of the corrigendum to the notice of Extra Ordinary General Meeting scheduled to be held on Friday, 26th, July, 2024, published in following News Paper(s):

- 1. Active Times (English Newspaper); and
- 2. Pratahkal (Marathi Newspaper).

Kindly take the same on the record.

For Innovatus Entertainment Networks Limited

Sanjay Dattaram Khanvilkar Managing Director DIN: 09746349

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to all that, my client Mr. Rajkumar Bhala owner of Flat No.B-606, Blue Heaven, Thakur Complex, Kandivali (East) Mumbai 400101 have lost an original Agreement (along with all annexure including Receipt of Consideration) dated 09.04.1987 which was executed between Mr. Motilal K. Bapna & Mrs. Saroj M. Bapna and Potential Builders Pvt. Ltd., and the purchase Mr. Baikumar Bhala in respect of the below scheduled property. He had been reported lost and the complaint for the same had been lodged to the Samtanagar Police Station on 24.07.2024.

In view of the above and on behalf of my client, hereby invites claims and/or objections from the claimant or claimants/objector or objectors who have any right, title and interest in the said property prejudicial to the interest of the other party and who have already file any legal proceedings or obtained any decree or award concerning the subject matter of the said property to submit all their claims/objections in writing along with copies of such documents and other proofs on support of his/her/their claims/ objections in writing to the undersigned within the period of 15 days from the publication of this notice. Failing which my clients will presume that, no adverse claim or objections concerning the said property exist or if they do exist they stand waived hereinafter and in such event my clients will proceed to complete the transaction of Sale. Please do note.

#### Schedule of the property

Flat No.B-606, situate at Blue Heaven CHS Ltd., Thakur Complex, Kandivali (East) Mumbai - 400101 of Village Poisar, Taluka-Borivali in the Registration District and sub District of Mumbai City and Mumbai Suburban, within the ment jurisdiction of " R-South Ward" of B.M.C.

Place: Mumbai Date: 26.07.2024

Dilip Yashavant Lad (M.com.LL.B.,GDC&A,DCM) ADVOCATE HIGH COURT B-22/304, Saraf Choudhari Nagar, Thakur Complex, Kandivali (East) Mumbai-400101. M:9833506305 E-mail: advdiliplad@gmail.com

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to state that Ms. Dimpal Dinesh Parmar (Alias Smt. Diya /ijay Gurbani), is the Absolute Owner of the property mentioned in the schedule reinunder and Ms. Dimpal Dinesh Parmar (Alias Smt. Diva Vijay Gurbani) has isplaced the below mentioned original document: All the Original Chain Agreements, Indemnity Bond and Affidavits executed by and

between, Mr. Shamaji Dharamshi Yadav (alias Mr. Shyamji Dharamshi Yadav) and Mrs. Shantaben Kalyanji Yadav and Mr. Kalyanji Dharamshi Yadav and Shri ayantilal Dalichand Jain, for the property mentioned in the schedule hereinunder. Any persons having any claim, right, title or interest in respect of the lost Origin telease Deed Dated 31.07.1986 mentioned above by way of possession, inheritan r rights in any manner whatsoever are hereby requested to make the same known riting to the undersigned at his office at Advocate Nevil Chheda, c/o. Chheda Associates, Shop No.7 & 8, Ground Floor, Madhur CHSL., T.P.S. 55<sup>®</sup> and 56<sup>®</sup> Road Near Veer Savarkar Garden, Nana Palkar Smruti Samiti Marg, Borivali (West), Mumba 400092, within 15 (Fifteen) days from the date hereof along-with the certified copies of the supporting Deeds and/or documents, failing the investigation for under mentioned. premises will conclude without taking into consideration such claims or objections which are deemed to have been waived and abandoned and for which neither my lients nor me shall be responsible. Please take notice that the answers/claims given by ublic Notice shall not be considered

: THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: All that Commercial Premises on Ownership basis being Shop No.16, easuring 72 Sq. Ft. Carpet Area on the Ground Floor, of the Building known as

"Mangal Kunj A Building", in the Society known as "The Madhu Milan Co-Operative Housing Society Limited" Situated at S.V. Road, Borivali (West), Mumbai 400092, lying and being on piece and parcel of land bearing corresponding to C.T.S. No. 97 of illage Kanheri, Taluka Borivali within the Registration District and Sub-District o numbai Sub-urban, along-with **05** (Five) fully paid-up shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each bearing distinctive numbers 66 to 70 (both inclusive) recorded under Share Certificate No.14 (Old Shares) and 05 (Five) fully paid-up shares of Rs.50/- (Rupee: Fifty Only) each bearing distinctive numbers 66 to 70 (both inclusive) recorded unde Share Certificate No.080 (New Shares) issued by the "The Madhu Milan Co-Operative Housing Society Limited" bearing Registration No. BOM/HSG.1284

Mr. Nevil P. Chheda Advocate, High Court

#### **Innovatus Entertainment Networks Limited**

REGD OFFICE: 105. Richa Industrial Estate Premises Co-Operative Society Limited, Plot No. 8/29. Off. New Link Road, Oshiwara, Andheri West, Mumbai-400053 Tel: 7249654338; Email: innovatusentertainmentnetwork@gmail.com;

web: www.innovatus.info; CIN: U74120MH2012PLC235621; GST: 27AADCI0640J2ZP CORRIGENDUM TO THE NOTICE OF TO THE NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING (EGM) OF INNOVATUS ENTERTAINMENT NETWORKS LIMITED WILL BE HELD ON FRIDAY, JULY 26, 2024 AT 3:00 P.M. AT 105. RICHA INDUSTRIAL ESTATE PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED, PLOT NO. 8/29. OFF. NEW LINK ROAD, OSHIWARA, ANDHERI WEST

INNOVATUS ENTERTAINMENT NETWORKS LIMITED ("the Company") issued NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING dated 29th June, 2024 sent through email on  $04^{\text{th}}$  July, 2024 to all the Members of the Company for obtaining their approval for the Resolutions stated in the notice of EGM vide Resolution No. 2, The NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING and corrigendum to the Notice dated 25th July, 2024 has been dispatched to all the members of the Company in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with rules made thereunder and the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, in the said notice of EGM the Resolution No. 2 for issue and allot 2,02,48,176 equity shares of the Company on Preferential allotment basis, to the shareholders of Aventez Media & Technologies Limited ("AMTL") at a price of Rs. 45/- (including premium of Rs. 35/-) for the acquisition of 2,33,63,280 equity shares ("Sale Shares") of AMTL for consideration other than cash (shares swap), for discharge of aggregate purchase consideration of Rs. 91,11,67,920/- (Rupees Ninety-One Crores Eleven Lakhs Sixty-Seven Thousand and Nine Hundred Twenty Only), on such terms and conditions as greed and set forth in the agreements, deeds and other documents, the Heading and Content of Explanatory Statement of Resolution No. 2 is needed to be approve with the corrections and therefore the board of directors approved the corrigendum to the notice of EGM.

Subsequent to the issuance of EGM Notice, the Company has observed and deer it appropriate to bring the following further disclosure to the notice of members and stakeholders. Accordingly, this corrigendum to the Notice of EGM is being issued to the members and all other concerned stakeholders.

This corrigendum shall be deemed to be an integral part of the Extra Ordinary General Meeting Notice dated 29th June, 2024.

The corrigendum to the Notice of EGM will also be available on the website of the Company https://innovatus.info/and on the website of the BSE Limited and at www.bseindia.com respectively.

In case of any query/grievances members are requested to email company's

By Order of the Board of Directors For Innovatus Entertainment Networks Limited

Date: 25.07.2024 Place: Mumbai

Sanjay Dattaram Khanvilkar Managing Director DIN: 09746349



## **LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED**

CIN: L65100MH1987PLC044094
Registered Office: A-301, Hetal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai 400064; Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527; Email: info@luharukamediainfra.com; Website: www.luharukamediainfra.com NOTICE TO SHAREHOLDERS REGARDING TRANSFER OF EQUITY SHARES OF LUHARUKA

#### MEDIA & INFRA LIMITED TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) REMINDER TO CLAIM THE DIVIDEND AMOUNTS REMAINING UNPAID/UNCLAIMED.

NOTICE is hereby given pursuant to Section 124(5) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended from time to time), that the Company is required to transfer the dividend amounts remaining unpaid and unclaimed for a continuous period of seven years from the date of transfer of such amount to Unpaid Dividend Account to the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority. Further, pursuant to section 124(6) of the Act read with the Rules requires that all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, shall be transferred by the Company to the IEPF Authority along with statement containing such details as may be prescribed.

NOTICE is hereby given to the eligible equity shareholders to en-cash their unpaid/unclaimed Dividence amounts for the financial year 2016-17 and onwards, so that the shares are not transferred to IEPF Authority. In compliance with the said rules, individual correspondence to all the shareholders whose shares are liable for transfer to IEPF Authority will be sent by the Company. In case, no communication is received from such Shareholders on or before October 27, 2024 in respect of unclaimed and unpaid dividend amounts for the financial year 2016-17, the Company will have to transfer such unclaimed and unpaid dividend amounts and underlying equity shares, if any, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, to the IEPF by following the procedures stipulated in the Rules in this regards, without any further notice. The details of eligible equity shareholders whose shares are due for transfer to the IEPF will be uploaded on the website of the Company at www.luharukamediainfra.com.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unpaid/ unclaimed dividend amount and the corresponding equity shares transferred to the IEPF and all benefits accruing on such shares, if any,

Further, the shareholder can claim the dividend amounts and shares which are transferred to IEPF from the IEPF Authority by complying with the provisions of Rule 7 of the Rules by making a separat application to the IEPF Authority in e-Form IEPF-5 details of which are available on the website of the IEPF Authority <a href="https://www.iepf.gov.in">www.iepf.gov.in</a>.

For further information on the above matter and the details of the claim of unpaid/unclaimed dividend amounts, the concerned shareholders may contact our Registrar and Share Transfer Agent, Adroit Corporate Services Pvt. Ltd., 18-20, 1st floor, Plot No. 639, Makhwana Road, Marol, Andheri (East), Mumbai -400059, Contact: +91-22- 42270400; Email Id: info@adroitcorporate.com or may also write to Company at the Registered office of the Company situated at A-301, Hetal Arch, S. V. Road, Malad (West), Mumbai-400064 or send an email to info@luharukamediainfra.com.

For Luharuka Media & Infra Limited

Ankur Agrawal Place: Mumbai Managing Director DIN:06408167 Date: July 25, 2024

## PUBLIC NOTICE ASIAN PAINTS LIMITED

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the

Company to issue duplicate t	erillicate[s].					
Name of the Shareholder	Folio No.	Face Value	Certificate Number[s] Start - End	Distinctive Number[s] Start - End	No of Shares	
Sanjiv Bhambri & Veena Bhambri	ANS0016562	Rs. 1/-	1083	5344911- 5345550	640	
The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred						

share certificate[s]. Any person who has any claim in respect of the said share certificate[s] should lodge such clain with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W) Mumbai-400083. TEL: 8108116767 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proced tissue with the Duplicate Share Certificate[s].

Name[s] of the holder[s] / Legal Claimant: Sanjiv Bhambri & Veena Sanjiv Bhambri

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that my client SMT. FALGUNI CHETAN BALSARA is the sole and absolute owner in respect of a residential premises bearing Room No. A-36, admeasuring 25 sq. mtrs. built up area, in Charkop (1) Torna Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Plot No 547, Road No. RSC-59, Sector-5, Charkop, Kandivali (West), Mumbai-400 067 (hereinafter called as "the said Property"). Whereas originally the MHADA, Mumbal Board had allotted the said Property to Mr. Dattaram Laxman Parab (original allottee) vide an Allotment/Eligibility Letter. And whereas thereafter the said original allottee Mr. Dattaram Laxman Parab, sold, transferred and conveyed all his right, title and interest in favour o Mr. Chetan Shantilal Balsara vide an Indenture of Sale, dated 19/06/1994, registered vide a Deed of Declaration, dated 29/12/2009, bearing Doc. Sr. No. BDR12-00358-2010 at Jt. Sub-Registrar Office, Borivali 6, MSD. As such Mr. Chetan Shantilal Balsara was absolutely seized, well possessed of and sufficiently entitled to the said Property as the sole owner thereof. And whereas Mr. Chetan Shantilal Balsara, died intestate and issueless (having no children) at Mumbai on dated 24/10/2012, leaving behind him, his lawfully wedded wife Smt. Falguni Chetan Balsara, as the sole heir and legal representative and next of kin according to the Hindu Succession Act, 1956. As such by rirtue of law of succession, all that right, title and interest of the deceased Mr. Chetar Balsara got devolved upon his lawfully wedded wife Smt. Falguni Chetan Balsara, entitling ner the 100% share in the said Property.

AND WHEREAS the said property has been transferred/regularized in favor of Smt Falguni Chetan Balsara, in the records of MHADA, Mumbai Board vide its Letter No Dy.CO./W/M.B./6555/12, dated 21/12/2012 and such the Charkop (1) Torna Co-op. Hsg Soc. Ltd., has also transferred the said property in favour of my client Smt. Falguni Chetar Balsara by duly endorsing her name on Share Certificate No. 36 on dated 25/01/2013 AND WHEREAS an Allotment/Eligibility Letter issued by the MHADA, Mumbai Board in favour of original allottee Mr. Dattaram Laxman Parab, in respect of the said Property, ha been lost/misplaced and the same has been reported online to the Mumbai Police Charkop Police Station bearing Lost Report No. 83386-2024 on dated 24/07/2024 AND WHEREAS now my client SMT. FALGUNI CHETAN BALSARA, being the sole owner of the said Property, desires/intends to sell the said Property to 1) Mr. Jitendra Malleya Boya, 2) Mrs. Parvati Jitendra Boya & 3) Mr. Narendra Jitendra Boya, the prospective purchasers.

All person/s, Banks, Financial Institution having any claim against into or upon the said Property or any part thereof by way of inheritance, possession, sale, agreement for sale exchange, lease, tenancy, mortgage, charge, gift, trust, lean, promissory note or otherwise whatsoever nature, or if found the original Allotment/Eligibility Letter (mentioned above), are hereby required to make the same known in writing with evidential proof to the undersigned address given below within a period of 14 (fourteen) days from the date hereof, failing which it shall be presumed that there are no claims whatsoever and/o claims, if any, shall be deemed to be waived.

Dated this 26th day of July, 2024

Bombay High Court

83, Father Peter Pereira Marg, Village Ward, Kurla (W), Mumbai-70.

#### COMFORT COMFORT COMMOTRADE LIMITED

CIN: L51311MH2007PLC175688 Registered & Corporate Office Address: A-301, Hetal Arch, S. V. Road.

Malad (West), Mumbai-400064 Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527

Email: ipo-commotrade@comfortsecurities.co.in; Website: www.comfortcommotrade.com

NOTICE TO SHAREHOLDERS REGARDING TRANSFER OF EQUITY SHARES OF COMFORT COMMOTRADE LIMITED TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

#### REMINDER TO CLAIM THE DIVIDEND(S) REMAINING UNPAID/UNCLAIMED.

NOTICE is given pursuant to Section 124(5) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended from time to time), that the Company is required to transfer the dividend amounts remaining unclaimed and unpaid for a continuous period of seven years from the date of transfer of such amount to Unpaid Dividend Account to the Investor Education and Protection Fund ("IEPF"). Further, pursuant to section 124(6) of the Act read with the Rules requires that all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred by the Company to the IEPF Authority along with statement containing such

NOTICE is hereby given to the eligible equity shareholders to en-cash their unpaid/unclaimed dividence for the financial year 2016-17 and onwards, so that the equity shares are not transferred to IEPF. In compliance with the Rules, the individual correspondence to all the shareholders whose shares are liable for transfer to IEPF will be sent by the Company. In case, no communication is received from such Shareholders on or before October 27, 2024, in respect of unclaimed and unpaid dividend amount for the financial year 2016-17, the Company will have to transfer such unclaimed and unpaid dividend amounts and underlying equity shares, if any, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, to the IEPF by following the procedures stipulated in the Rules in this regard, without any further notice. The details of eligible equity shareholders whose shares are due for transfer to the IEPF will be uploaded on the website of the Company at

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed and unpaid dividend amounts and the underlying equity shares transferred to the IEPF and all benefits accruing on such shares, if any.

Further, the shareholder can claim the dividend amounts and shares which are transferred to IEPF from the IEPF Authority by complying with the provisions of Rule 7 of the Rules by making a separate application to the IEPF Authority in e-Form IEPF-5 details of which are available on the website of the IEPF Authority www.iepf.gov.in.

For further information on the above matter and the details of the claim of unpaid/unclaimed dividends the concerned shareholders may contact our Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, C- 101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Contact: +91-22- 49186270; Email Id: mumbai@linkintime.co.in or may also write to Company at the Registered Office of the Company situated at A-301, Hetal Arch, S. V. Road, Malad (West), Mumbai-400064 or send an email to ipo-commotrade@comfortsecurities.co.in.

> For Comfort Commotrade Limited Ankur Agrawal

Place: Mumbai Date: July 25, 2024

DIN: 06408167

### **NOTICE**

NOTICE is hereby given to the public at large that Dr. Akash Rambhau Dangat & Mrs. Sunita Rambhau Dangat is the owners/ALLOTEE of Plot No. 02, admeasuring 215 Sq.Mtrs. on Road No. 14, in Sector- 11, a New Panvel, Dist. Raigad, along with Ground Plus Two Storied RCC Structure having Built up area about 183.021 Sq. Mtr Who has approached IDBI Bank Ltd. for creation of mortgage of the said property infavor of the Bank

This is to place on records that **CIDCO** New Town of Navi Mumbai by Government of Maharashtra in the exercise of its powers of the area designated as site for New Town under sub section (1) of Section 113 of the said Act. The State Government has acquired said land as per the provisions of Section 113 of the said Act. CIDCO dt, 01/07/1980 had executed an agreement for lease of said plot in favor Smt. Pushpabai Lachmandas Puniabi. (the said lease deed is lost) Smt. Puniabi had constructed residential premises admeasuring 775 sq.ft. built-up area i.e. 71.99 Sq. meters (built-Up) and therefore the Corporation on 03/02/1988 has executed a Lease Deed of the said plot in favor of Smt. Pushpabai Lachmandas Punjabi.(the said lease deed is lost and the same is unregistered). Smt. Pushpabai Lachmandas Puniabi by Deed of Assignment of Lease dated 24/01/1991 has assigned her lease hold rights over the said plot along with the residential premises constructed thereon to Tukaram Ganpat Kakade That said deed of assignment is lodged for registration with Sub-registrar Panvel on same day at document bearing Sr. No. 323/1991. On compliance of formalities of registration. The Sub- Registrar of Panvel on 29/01/1991 has ordered the said deed of assignment to be registered at Serial No.319 of Book No 285 of Volume I on Page No. 109 to 115. In view of transfer by way of assignment the lease hold right of said plot along with the constructed premises stood legally transferred in favor of Mr. Kakade Tukaram Ganpat Kakade has agreed to assign his lease hold rights over the said plot along with the constructed residential premises to the Mr. Kidangalil Samuel Varghese and with the permission from the Corporation dt. 01/03/2006 by deed of assignment dt. 18/04/2006 has transferred his lease hold rights over the said plot along with the constructed premises in favour with the Mr. Kidangalil Samuel Varghese. That the said Deed of Assignment is registered with Sub-Register Panvel on 19/04/2006 vide document no. PVL1 - 03120/2006. The Corporation on dt. 02/05/2006 has issued final order and name of Transferor is recorded with the corporation as the I ease owner. Grant of Permission dated 01/03/2006 issued by CIDCO addressed to T. G. Kakade , transfer to Mr. Kidangalil Samuel Varghese. Vide Registered Agreement for Assignment of Lease dated 27/06/2024 (PVL-1-5005-2024) made between Mr. Kidangalil Samuel Varghese (Assignor) agreed to assign & sell the said Plot No. 02 to Dr. Akash Rambhau Dangat Mrs. Sunita Rambhau Dangat (Assignee). Transfer Letter dated 15/07/2024 issued by CIDCO addressed to Mr. Kidangalil Samuel Varghese transferred the flat in favour of Dr. AkashRambhau Dangat& Mrs. SunitaRambhauDangatthus, any person having any claim against or to said Plots/house by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing along with supporting documents to the below mentioned address within Seven days from the date hereof, otherwise it shall be accepted that there does not exist any such claim & the same if any will be considered as waived

MUMBAI Dated this 26<sup>th</sup> July 2024

M/s. G. H. Shukla & Co (Advocate & Notary)

Office no. 30, 3<sup>rd</sup> Floor, Islam Bldg., Opp. Akbarallys Men's V. N. Road, Fountain, Mumbai-400 001.

se 463 Dr Annie Rasant Road Worli M gistered Office: RPG H TO WHOMSOEVER IT MAY CONCERN NOTICE is hereby given that the NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the

ompany to issue duplicate certificate Certificate Number[s] Start - End Face Value Distinctive Number[s] No of Start - End Shares Sanjiv Bhambri & Mrs Veena Bhambri B000117 Rs. 2/-1813 6829491-6832015 2525 The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referre

share certificate[s].

Any person who has any claim in respect of the said share certificate[s] should lodge euch claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W) Mumbai-400083. TEL: 8108116767 within 15 days or publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue with the Duplicate Share Certificate[s].

Name[s] of the holder[s] / Legal Claimant: Sanjiv Bhambri & Veena Sanjiv Bhambri

**PUBLIC NOTICE** My client, SMT. SUJATA SAKHARAM RASAM intend to sale of the Flat No. 707, 7th Floor, Building No. B4, Raunak Park, Kokanipada, Neelkanth Heights, Thane (W). My client's Husband SAKHARAM DEVJI RASAM was purchased the said flat from M/S. RAUNAK ENTERPRISES (THANE) vide Agreement For Sale Dated 16.04.2001 and registered the same with Joint sub registrar having Doc. No. TNN1-Chapil1562-2001. The Agreement dated 16.04.2001 which was executed between SAKHARAM DEVJI RASAM and M/S. RAUNAK ENTERPRISES (THANE) is lost/misplaced by my client for which my client has filed an FIR at Chitalsar Manpada Police Station, Thane at Property Missing Register No.819/2024 dtd 22.07.2024. If, anyone finds the same or has any claims about the same then or has any claims about the same then such person/s can contact me within 14 days from issue of this notice. Sd/-Adv. Shital Kadam Chavan Date:26/07/2024 (Advocate High court) Office :B-101. Shit 5 ai Samarth CHS. Kharigaon, Azad Chawk, Kalwa,Thane - 400605

# MITTAL LIFE STYLE LIMITED

CIN NO. L18101MH2005PLC155786 Unit No. 8/9, Ravikiran, Ground Floor, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.

Standalone Unaudited Statement of Profit and Loss Account

for the Quarter ended June 30, 2024 (Rupees in Lakhs) Quarter Ended

			Quarter Ended		Tour Liluou	
Particulars Particulars		30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1.	Total income from Operations	1,329.30	1,681.51	1,539.76	6,737.84	
2.	Profit / (Loss) before Exceptional and Extraordinary items and Tax	108.96	44.00	14.08	65.64	
3.	Profit / (Loss) before Extraordinary items and Tax	108.96	44.00	14.08	65.64	
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	98.70	81.42	34.63	171.58	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	_	48.12	77.93	208.42	
6.	Equity Share Capital	2,959.34	2,959.34	2,959.34	2,959.34	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				0	
8.	Earning Per Equity Share of Re. 1/- each: (Not Annualized) (1) Basic & Diluted (2) Restated	0.03 0.03	0.03 0.03	0.26 0.26	0.06 0.06	
9.	Debt-Equity Ratio				0.02	
	Debt Service Coverage Ratio (In times)				6.99	
11.	Interest Service Coverage Ratio (In times)				6.99	

Place: Mumbai Date: 25th July, 2024

Notes. a) These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as "Ind AS") 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.

b) The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board of directors of the Company at their meeting held on 25th July 2024. The review report of Statutory Auditor is being filed with National Stock Exchange and available on NSE website and

c) Gains on sale of Mutual Funds has been classified as extra-ordinary item in the financial result as above. MTM Gain/Loss on Mutual Fund has been classified as Other Comprehensive Income

d) The Company has only one reportable segment i.e. Trading of Fabric therefore disclosure require under Ind AS 108 - Segmental reporting are not applicable. e) The figures for the previous period have been regrouped wherever necessary

f) No complaints has been received from investors during the quarter ended 30th June 2024.

For Mittal Life Style Limited Brijeshkumar Mittal (Managing Director) DIN: 02161984

**SVC INDUSTRIES LIMITED** 

Regd. Office: 501, OIA House 470, Cardinal Gracious Road, Andheri (East), Mumbai - 400 099 Tel.no: 022-66755000, Email: svcindustriesltd@gmail.com Website: www.svcindustriesltd.com, CIN: L15100MH1989PLC053232

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024 (Rs. in Lakl For the Quarter Ended Year Ended Particulars (Un-Audited) (Audited) (Un-Audited) (Audited) 30-06-2024 31-03-2024 30-06-2023 31-03-2024 Total Income 12.36 62.55 Net Profit / (Loss) for the Period Before Tax 57.00 (45.83)(59.02)(219.35)Net Profit / (Loss) for the Period After Tax (45.83)(219.35)57.00 (59.02)Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss) for the Period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 57.00 (45.83)(219.35)(59.02)Reserves 10.774.97 Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each) 16,186.37 16,186.37 16,186.37 16,186.37

\*EPS is not annualised for the quarter ended 30th June, 2024, 31st March, 2024 and 30th June, 2023

Basic & Diluted Earning Per Share (EPS) (of Rs. 10/- each)\*

1) The Above is an Extract of the Detailed Format of Quarter Ended 30th June, 2024 Financial Results Filed with the Stock Exchange Under the Regulation 33 of the of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirement) Regulations, 2015. The Full Format of the Quarter Ended 30th June. 2024 Financial Results is Available on the Company's Websit (www.svcindustriesltd.com) and Stock Exchange Website (www.bseindia.com).

0.04

(0.03)

2) Previous year/period figures have been regrouped / reclass sified, wherever necessary. For SVC INDUSTRIES LTD

Place : Mumbai Sd

### स्थावर मिळकत विक्री फेर जाहीरनामा

जा क पत्रसंस्था/स आ –५/का क १५६/विशाल जन्मर सह/२०२३/८५४ दिनांक:–१२/०४/२०२३ (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम १०७ (११)इ प्रमाणे)

जा.क्र.रिकव्हरी/आरओ/ २१६/२०२४-२५

मे.विशेष वसुली अधिकारी, व्दारा विशाल जुन्नर सहकारी पतपेढी म.,मुंबई,

(0.14)

बी/३ ससेक्स इंडस्ट्रीयल इस्टेट,दादोजी कोंडदेव क्रॉस मार्ग,

भायखळा (पु ), मुंबई-४०००२७. फोन -०२२६६५७१७११/२२/३३ ज्या अर्थी विशाल जुनर सहकारी पतपेढी(म)मुंबई शाखा:-कल्याण (पु.) चे लवादी थकबाकीदार **श्री.कैलस नानाभाक दिघे / सौ.मनिषा कैलास दिघे / श्री.संतोष तुकाराम** फापाळे रा. माऊली को-ऑप हौसिंग सोसा,फॅट नं.५,१ला माळा,मु-पो-सोनारपाडा,ता-मुरबाड,जि-ठाणे तारण मालमत्ता- मु.पो.धानिवली,ब्राम्हणगाव रोड,ता-

मुरबाड,जि-ठाणे यांची खालील नमुद केलेली स्थावर मालमत्ता (रु. ९९,५९,११९/-येणे रक्कमेच्या वसुलीसाठी दाखला क्रमांक- १३६३/२०२२ दि.२२/०७/२०२२ ही **दि.१५/०९/२०२२** च्या स्थावर मिळकत जप्ती आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि ज्याअर्थी सदर येणे रक्कम व त्यावरील व्याज आणि वसुली खर्च वसुल करण्यासाठी सदर मिळकतीची विकी करणे आवश्यक आहे. त्याअर्थी अन्वये नोटीस देऊन जाहिर करण्यात येते कि, **मंगळवार दि. २०/०८/२०२४ रोजी सकाळी १२.०० वाजता श्री. दिलीप मुरलीधर वाळूंज वसूली अधिकारी** व्दारा विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई,ठिकाण-बी/३ ससेक्स इंडस्ट्रीयल इस्टेट,दादोजी कोंडदेव क्रॉस मार्ग,भायखळा (पु ),मुंबई-४०००२७ येथे खालील नमुद

केलेल्या मालमत्तेवरील श्री.कैलास नानाभाऊ दिघे / सौ.मनिषा कैलास दिघे / श्री.संतोष तुकाराम फापाळे यांचा हक्क,दावा व हितसबंध आणि मालमत्तेची अथवा त्यातील काही भागाची किंवा त्यातुन मिळणाऱ्या उत्पन्नाची अथवा फायद्याची विल्हेवाट लावण्याचा अधिकार वसूली अधिकारी दिलीप मुरलीधर वाळुंज आपल्या हितासाठी कायदेशिर रितीने हक्क चालवु शकतो.तो अधिकार जाहिर लिलाव करून सर्वाहुन अधिक रक्कम बोलेल त्यास लिलावात पुकारलेल्या वाजवी किमत व वसुलीबाबतच्या शर्तीस व सोबत जोडलेल्या विक्री शर्तीने परिशिष्यंत नमुद केलेल्या अटीस अनुसरून लिलावाने विक्री करतील.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा	ज्यावरूध्द प्रमाणपत्र दण्यात आल	गावाच नाव	गटका.	ामळकताच वणन		चतुः	:ासमा	
क्रमांक व दिनांक	त्या व्यक्तीचे नाव व पत्ता			व क्षेत्रफळ	पुर्व	दक्षिण	पश्चिम	उत्तर
१३६३/२०२२	श्री.कैलास नानाभाऊ दिघे /	मु.पो.धानिवली,	१)गट नं.२५/२	१)क्षेत्र.०.८२ आर+	पुर्वेस :-ग	नधुकर पांडु	रंग टोळे मि	ळकत
दि.२२/०७/२२	सौ.मनिषा कैलास दिघे/ श्री.संतोष	ब्राम्हणगाव रोड,		पो.ख.०.०४.००आर	पश्चिमस	:-उंद्र रामा	राणे यांची वि	मळकत
	तुकाराम फापाळे रा - माऊली को-	ता- मुरबाड, जि-			दक्षिणेस:	-लक्ष्मीबाई	बाळकृष्ण र	पणे यांची
	ऑप हौसिंग सोसा,फ्लॅट नं.५, १ला	ठाणे			मिळकतः	उत्तरेस:-ल	क्ष्मण यांची	मिळकत
	माळा,मु-पो-सोनारपाडा, ता-		२)गट नं.२६	२) क्षेत्र ०.३०.००	पुर्वेस:-ग	ट नंबर २८	व ३० गाव	चा रस्ता
	मुरबाड,जि-ठाणे			आर+ पो.ख.	पश्चिमस	:-गट नंबर	३३० ची मि	ळिकत
				०.०२.०० आर,	दक्षिणेस:	-गट नंबर	२५ची मिळव	कत
					उत्तरेस:-	गट नंबर २	७ ची मिळव	हत
			३)गट २७	३)क्षेत्र०.६०.००	पुर्वेस:-ग	ट नंबर २८	व गावचा र	स्ता
				आर+ पो.ख.	पश्चिमस	:-गट नंबर	३३० ची मि	ळकत
				०.०१.००आर	दक्षिणेस:	-गट नंबर	२६ ची मिळ	कत
					उत्तरेस:-	गुरे जाण्याच	वा रस्ता	
			४)गट नं.३३०	४)१३६३	पुर्वेस:-ग	ट नंबर२७च	त्री मिळकत	
				क्षेत्र०.३९.०० आर	पश्मिस:-	गट नंबर२८	८५ची मिळव	<b>ज्</b> त
				+पो.ख ०.०२.००	दक्षिणेस:	-गट नंबर १	४८२ ची मि	ळकत
				आर	उत्तेरेस:-	गुरे जाण्याच	वा मागं	

ि 🔃 १) सदर मिळकतीवरील दाव्या विषयी अथवा इतर कोणत्याही तिन्हाईत इसमाने दावा केलेले हक्क, दावे अथवा हितसबंधात यापैकी कशाच्याही खरेपणाबद्दल हमी दिलेली नाही. २)ज्या रक्कमेचे वसलीसाठी मालमत्ता विक्री करावयाची आहे.ती थकबाकीदार यांचेकडे येणे असलेली एकण रक्कम आज पावेतो रु.९९.५९,९१९/-इतकी आहे व त्यावरील व्याज,इतर खर्च ही येणे आहे. ३)सदर लिलाव तहकुब झाल्यास सदर मालमत्तेचा पुढील लिलाव गुरूवार दिनांक ०५/०९/२०२४ रोजी सकाळी १२:०० वा वरील पत्यावर हाईल याची नोंद घ्यावी.

ठिकाण.:-भायखळा दिनांक: १५/०७/२०२४

सही/-दिलीप मुरलीधर वाळुंज वसली अधिकारी विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या.,मुंबई

माहितीसाठी प्रत:-

१)कर्जदार :श्री.कैलास नानाभाऊ दिघे / सौ.मनिषा कैलास दिघे / श्री.संतोष तकाराम फापाळे. रा.माऊली को–ऑप हौसिंग सोसा.फ्लॅंट नं.५.१ला माळा.म–पो-सोनारपाडा.ता-मरबाड.जि-ठाणे

२)जामिनदार : १)श्री .रोहिदास दल्, दिघे, रा.रोमा बंजारा हौ सो.बिल्डींग नं.-८/ओ, सातवा माळा, चिकु वाडी मानखुर्द मु.-४३ २) श्री.नितिन रामचंद्र डुंबरे, रा. माऊली को-ऑप हौसिंग सोसा,फ्लॅट नं.०९, दुसरा माळा,मु-पो-सोनारपाडा,ता-मुरबाड,जि-ठाणे

३) श्री.संतोष तुकाराम फापाळे रा. रूम नं.-३जिजामाता नगर,जी डी आंबेकर मार्ग.काळाचौकी मुंबई ४०००३३.

3 )मा जिल्हा उपनिबंधक सह संस्था ठाणे

४)मा.जिल्हाधिकारी सोा.ठाणे.

५)मा.तहसिलदार साो.मुरबाड ता.मुरबाड,जि.ठाणे. ६)मा.गावकामगार तलाठी साो.,मौज मु.पो.धानिवली,ब्राम्हणगाव रोड,ता-मुरबाड,जि-ठाणे

.)मा.प्र.कार्यलक्षी संचालक सोा,विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या.,मुंबई-२७

७)मा.सहाय्यक निबंधक,ई विभाग,पुना स्ट्रिट,मस्जिद बंदर (पु) मुंबई-४००००९

#### शाखा संदर्भ : आरओ/लीगल/ सरफैसी/१८/२०२४/पीएन

ज्याअर्थी अधोहस्ताक्षरित कॅनरा बँक यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा, ५४/२००२) अंतर्गत व सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार श्रीम. सरेखा बबन चौंधरी दुकान क्र. ४. तळ मजला, सोलंकी पार्क, उमेद नगर, लुईसवाडी, ठाणे ४०० ६०४ मोजमापित २०५ चौ. फूट येथील मालमत्ता प्लॉट क्र. ११६, सि. क्र. २४७, एच. क्र. १ (पी) सीटीएस क्र. ९८६ संबंधातील मालमत्ता श्रीम. सुरेखा बबन चौंधरी यांच्या नावे आहे व सूचनेमध्ये निर्देशित सूचना अनुसार रक्रम रु. ५७,७०,७४९.५७/- (रु. सत्तावन्न लाख सत्तर हजार सातशे एकोणपन्नास व सत्तावन्न पैसे मात्र) अधिक अलागु व्याज व प्रभार सदर सचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना दि. ०६.०४.२०२४ जारी केली होती.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत सहवाचन सदर नियम ८ व ९ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. २५ जुलै, २०२४ रोजी ताबा घेतला आहे

विशेषतः कर्जदारांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे कॅनरा बँक. लईसवाडी शाखा यांच्या प्रभारांतर्गत रक्कम रु. ५९,४३,५४९.५७ (रु. एकोणसाठ लाखा त्रेचाळीस हजार पाचशे एकोणपन्नास व सत्तावन्न

पैसे मात्र) व त्यावरील व्याज रकमेच्या अधीन असेल

दुकान क्र. ४, तळ मजला, सोलंकी पार्क, उमेद नगर, लुईसवाडी, ठाणे ४०० ६०४, मोजमापित २०५ चौ फूट प्लॉट क्र. ११६, सि. क्र. २४७, एच. क्र. १ (पी) सीटीएस क्र. ९८६ ही मालमत्ता श्रीम. सुरेखा बबन चौंधरी यांच्या मालकीची आहे.

उत्तरेस : पाईपलाईन रोड दक्षिणेस : रत्न उमेद बिल्डींग

पूर्वेस : रत्नउमेद बिल्डींग व युनियन बँक

पश्चिमेस : अंतर्गत रोड नोंदणीकरण उप जिल्हा ठाणे यांच्या मर्यादेतील

दिनांक: २५.०७.२०२४ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक

#### इनोव्हेटसएंटरटेनमेंट नेटवर्क्स लिमिटेड **दिणीकृत कार्यालय :** १०५, रिचा इंडस्ट्रिअल इस्टेट प्रिमायसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेः

. प्लॉट क्रमांक ८/ २९, न्यू लिंक रोड समोर, ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ दुरध्वनी : ७२४९६५४३३८, इ मेल : innovatusentertainmentnetwork@omoil **iकेतस्थळ :** www.innovatus.com **सीआयएन** : युष्ठ१२० एम एच २०१२ पीएलसी २३५६२१ **जीएसटी** २७ ए ए डीसीआय ०६४०जे २झेडपी

इनोव्हेटसएंटरटेनमेंट नेटवर्क्स लिमिटेड यांच्या विशेष सर्वसाधारण सभा जी शुक्रवार दिनांक २६ जुलै २०२४ रोजी दुपारी ३. ०० वाजता १०५, रिचा इंडस्ट्रिअल इस्टेट प्रिमायसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्रमांक ८/ २९, न्यू लिंक रोड समोर, ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ येथे होणार आहे त्या सभेच्य

इनोव्हेटसएंटरटेनमेंट नेटवर्क्स लिमिटेड (कंपनी) यांनी विशेष सर्वसाधारण सभेची सूचन . दिनांकीत २९ जून २०२४ इ मेलच्या माध्यमातून दिनांक ०४ जुलै २०२४ रोजी सर्व समभागधारकांन ईजीएम सूचनेत नमूद करण्यात आलेल्या प्रस्तावांना सभासदांची मान्यता घेण्यासाठी निर्गमित केली आहे प्रस्ताव क्रमांक २ च्या अनुसार, **विशेष सर्वसाधारण सभेची सुचना** आणि सुचन दिनांकीत २५ जुलै २०२४ चे शुध्दीपत्र कंपनीच्या सर्व सभासदांना कंपनी कायदा २०१३ च्या सर्व त्या तरतुदी तसेच त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम यांच्या अनुसार तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्राल यांनी जारी केलेल्या परिपत्रकाच्या अनुसार निर्गमित करण्यात आली आहे. ईजीएमच्या सदरील सूचनेत प्रस्ताव क्रमांक २ जो कंपनीचे २,०२,४८,१७६ इक्विटी समभाग प्रेफरेन्शिअल अलॉटमेंट तत्वावर अवेन्टे॰ मीडिया आणि टेक्नॉलॉजी लिमिटेड (एएमटीएल) यांचे समभागधारक यांना मुल्य रु ४५ /- प्रमाणे (ज्यान प्रिमिअम रु ३५ /- चा समावेश आहे ) एएमटीएल यांचे २,३३,६३,२८० इक्विटी समभाग अधिग्रहि करण्यासाठी (विक्री समभाग), रोख रकमेच्या व्यतिरिक्त (शेअर स्वॅप), एकूण खरेर्द मूल्य रु ९१,११,६७,९०२ /- (रुपये एक्यणव कोटी अकरा लाख सदुसष्ट हजार नऊशे दोन मात्र) करारनाम्यात नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्ती यांच्या अनुसार, अदा करण्यासार्ठ देण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव क्रमांक २ चे एक्सप्लेनेटरी स्टेटमेंटचे शीर्षक आणि त्यातील मजकूर यांना दुरुस्तत्यांसहमान्यता देणे आवश्यक आहे आणि त्यामुळे संचालक मंडळाने ईजीएमच्या सूचनेला शुध्दीपत्रास

ईजीएम सूचना निर्गमित केल्यानुसार कंपनीच्या असे निदर्शनास आले आहे आणि कंपनीस असे योग्य वाटत की खालील बाबी सभासद आणि समभागधारक यांच्या निदर्शनास आणन द्याव्यात, त्याच्या अनसार ईजीएम सचनेचे शृध्दीपत्रसभासदांना आणि सर्व हितसंबंधितांना निर्गमित करण्यात येत आहे.

: शुध्दीपत्र हे विशेष सर्वसाधारण सभेची सुचना दिनांकीत२९ जुन २०२४ चा अविभाज्य भाग आहे. ईजीएम सचनेचे शुध्दीपत्रकंपनीचे संकेतस्थळ https ://innovatus.info तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे

कोणत्याही शंका किंवा प्रश्न असल्यास सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कंपनी निबंधव यांच्याशी cs@innovatus.info येथे संपर्क साधावा

संचालक मंडळाच्या आदेशाच्या अनसा इनोव्हेटसएंटरटेनमेंट नेटवर्क्स लिमिटेड यांच्या करित स्वाक्षरी / संजय दत्ताराम खानविलक

दिनांक : २५/०७/२०२४ स्थळ : मुंबई

चनेच्या जाहिरातीच्या संदर्भावरून गहाळ रिलीज करारांचा तपशी सूचनच्या आहारतांच्या सहस्त नेवल नहाळ ।त्याचा करात्याचा त्याचात विदित्त करण्याचा राहुत गेलो ते दो तेन गठाळ करार अर्थात करार दि. ०४.१२.१९८९ व विक्रीचे करार दि. २९.०९.२००० समवेत गठाळ झाले आहेत व सदर २ करार बांच्यास्त तसेच एक तिक करार दि. १४.०२.२००८ यांच्यास श्रीम. **पंकत्र मोहतान नायय** यांच्या दरम्यान अंमलात आणलेले होते व त्यांनी सर्व त्यांचे ५०% अविभाजीत हक श्री. मोहनान भास्करन नायर यांना रो हाऊ संबंधातील करार माझे अशील श्री. मोहनान भास्करन नाय यांच्याद्वारे रिक्षामध्ये दि. २७.०६.२०२४ रोजी गहाळ झाले जे नम् करणे आवश्यक होते व न्यु हब पेपरमध्ये दि. १२.०७.२०२४ रोर्ज

पी. एस. शामदासानी ॲन्ड असोसिएटर दि. २६.०७.२०२४ वकील उच्च न्यायात १५४/२ ओस्वाल ऑर्नेट बिल्डींग क्र. २ सीएचएस लि., जेसल

#### जाहीर सूचना

सुचना याद्वारे आमचे अशील यांच्या वतीने देण्या येते की, खालील निर्देशित शेअर प्रमाणप मोहम्मद हनिफ ए. बैलूर यांच्या नावे असून फ्लॅट क्र. ३०३, गोल्डन क्राऊन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सर्व्हिस सोसायटी लि. संबंधात सीटीएस क्र. १०९३/५ ते १०९३/७, पिकनीक कॉटेज सेवन बंगलोज, अंधेरी (प), मुंबई ४०० ०६१ संबंधात असलेले करार गहाळ/ हरवले आहेत व त्याकरिता गहाळ/चोरीला गेलेल्या शेअर प्रमाणपत्र यांच्या ऐंवजी ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र सोसायटी द्वारे जारी केले आहेत

कोणाही वैयक्तिक/ कॉर्पोरेट यांना ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र मोहम्मद हनिफ ए. बैलूर यांच्या संबंधात जारी करण्यास कोणतेही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप सोसायटीस लेखी स्वरूपात सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्य कालावधीच्या आत सूचित करावे. शेअर प्रमाणपः यांचा तपशील खालीलप्रमाणे :

फ्लॅट क्र. ३०३, शेअर प्रमाणपत्र क्र. ५८, विभिन्न क्र. २८६ ते २९०.

मुंबई दि. २६ जुलै, २०२४ बी एल जैन ॲन्ड असोसिएट्सकरिता

वकील उच्च न्यायालय ५/३२, मल्हारराव वाडी, दाडी सेठ आगरी लेन १ ला मजला. काळबादेवी रोड.

मुंबई ४०० ००२ (भारत) दूर. ०२२-२२४११७५५ मो. ९८२११३०३९९ ईमेल badvocate@gmail.com

असीफ मोह. शेख व सलमा असीफ शेख यांन फ्लॅट क. ९३२. ९ वा मजला (मोज. क्षेत्रफळ ६२५.८७५ चौ फूट चटई क्षेत्रफळ समवेत कार पार्किंग) ९३३, ९ वा मजल एफ विंग, सागर पार्क, सागर पार्क सीएच ओम सागर पार्क, गावदेवी, अमृत नगर, घा मुंबई ४०० ०८० (मोज. क्षेत्रफळ ४८६.५६५ चौ.फूट चटा क्षेत्रफळ) सीटीएस क्र. २९, घाटकोपर गाव, तालूका कुर्ला जिल्हा मुंबई येथील मालमत्ता अनिता इमरान चैनवाला मोहम्मद इमरान चैनवाला यांच्याकडन विक्री कर त दस्तावेज क्र. केआरएल३/१३६६७/२ १९.०६.२०२४ अंतर्गत खरेदी केला केआरएल३/१३६६७/२०२ अनिता इमरान चैनवाला व मोहम्मद इमरान चैनवाला यांर्न वरील सदर फ्लॅट प्रकाश हरीलाल उक्कर, प्रकाश हरीलाल कारिया व छाया सुभाष शाह यांच्याकडून नोंदणीकृत विक्री करार अंतर्गत दस्तावेज क्र. केआरएल१/१०४१६/२०१५ दि. ०४.११.२०१५ व केआरएल१/१०४९७/२०१५ दि. ०४.११.२०१५ अंतर्गत छोरेती केला व मूळिरित्या हरीलाल सुंदरजी दक्कर व देवमणी सुंदरजी दक्कर यांनी संयुक्तरित्या सदर फ्लॅट मे. सागर बिल्डर्स कडून नोंदणीकृत विक्री करार अंतर्गत क्र. पीबीडीआर३/३८९९/२००० दि. ३१.०८.२००० अंतर्गत खरेदी केला व हरीलाल संदरज दक्कर यांचा मृत्यू वि. १९.०३.२०२२ रोजी झाला व त्यांची पत्नी देवमणी हरीलाल दक्कर यांचा मृत्यू सुद्धा दि. ०७.०९.२००२ रोजी बाला त्यांच्या मागे प्रकाश हरील ठक्कर, प्रकाश हरीलाल कारिया (मुलगा) व छाया सुभाष शाह (विवाहित मलगी) हे केवळ कायदेशीर वारस आहेत ार कोणाही व्यक्तीस/ व्यक्तींना, कायदेशीर वारस यांना सर वरील सदर फ्लॅट जागा संबंधात कोणतेही आक्षेप. दावे. प्रभार वा काही असल्यास त्यांनी सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ०७ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना संबंधित पुराव्यांसह सूचित करावे अन्यथा दावे गृहित धरले

प्रदिप कमार तिवार पत्ता ४०४, ४ था मजला, साई परीचय बिल्डींग, साई बाबा नगर, नवघर रोड, भाईंदर पूर्व, ठाणे

सूचना दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजी जारी केली होती.

दि. २४ जुलै, २०२४ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

गहाणवटदार यांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

मुंबई महाराष्ट्र ४०० ००६.

दिनांक : २४ जुलै, २०२४

AUTHUM ऑथम इन्वेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय :** ७०७, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जरनल रोड, नरिमन पॉईंट, मुंबई २१.

दूर. ०२२-६७४७२११७ फॅक्स : ०२२-६७४७२११८ ईमेल : info@authum.com

(सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(१) अनुसार)

ज्याअर्थी, ऑथम इन्वेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एआयआयएल) (रिलायन्स कमर्शिअल फायनान्र

लिमिटेड (आरसीएफएल) कडून लेंडिंग व्यवसाय एकत्रिकरणाकरिता अहवालीत कंपनी म्हणून एआयआयएल

एनसीएलटी आदेश दि. १०.०५.२०२४ अंतर्गत) सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शीअल असेट्स ॲन्ड एफोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ अनुसार कर्जदार/सह कर्जदार श्री. सतिष मेहता यांना सूचनेमध्ये निर्देशित रक्केचे प्रदान रु. ४,४३,२३,६२६.००/-

(रु. चार करोड त्रेचाळीस लाखा तेवीस हजार सहाशे सव्वीस मात्र) दि. ३१ जानेवारी, २०२४ अनुसार

पुढील व्याज व मूल्य यांच्यासह सदर सूचनेच्या स्विकृत तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी

सूचित करण्यात येते की, अधोहस्ताक्षरित यांनी खालील निर्देशित मालमत्तेचा ताबा सदर कायद्याच्या च्य

नियम ८ व कायद्याच्या अनुच्छेद १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेच

विशेषतः कर्जदारांना/सह-कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात

व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे ऑथम इन्वेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्टक्चर लिमिटेड यांच्या प्रभारांतर्गत

सचनेत निर्देशित रक्कम रु. ४.७९.९४.९३६.००/- (रु. चार करोड एकोणऐंशी लाखा चौंऱ्याण्णव हजा

नऊशे छत्तीस मात्र) दि. १५ जुलै, २०२४ व त्यावरील व्याज रकमेच्या अधीन असेल. कायद्याचे अनुच्छेद १३

(८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्धं कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदार/ सह-कर्जदार/

स्थावर मालमत्तेचे विवरण :

सर्व तो भाग व भूखांड असलेली मालमत्ता धारक फ्लॅट क्र. ०९, ३ रा मजला, एम्पायर गाईड अपार्टमेंट, दि एम्पायर

गाईड को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून, मलबार हिल १६, एलडी रूपारेल मार्ग, मुंबई महाराष्ट्र

(यापुढे अनुसूचीत मालमत्ता म्हणून संदर्भित) कर्ज खाते क्र. आरएचएचटीडीईएल००००२०८१९/

व सर्व तो भाग व भूखांड असलेली मालमत्ता धारक फ्लॅट क्र. १२ए, चौंथा मजला, एम्पायर गाईड अपार्टमेंट

दि एम्पायर गाईड को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून, मलबार हिल, १६, एल.डी. रूपारेल मार्ग

्यापुढे अनुसूचीत मालमत्ता म्हणून संदर्भित) कर्ज खाते क्र. आरएचएचटीडीईएल००००२०८२०/

पाधिकत अधिकारी

ऑथम इन्वेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

एचएलडीईएल०००२२५५२२) आरएलएचएलडीईएल०००२२५६२३

आरएलएचएलडीईएल०००२२५५२१/ आरएलएचएलडीईएल०००२२५६२४

# homefirst

# होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

₹9,0४,७८९ दशलक्ष y-o-y +34.8% | q-o-q +8%

₹99,६२५ दशलक्ष y-o-y +29.9% | q-o-q +5.5%

9.0% y-o-y +10 bps q-o-q 0 bps 30 जन २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीच्या आर्थिक परिणामांचा सारांश

₹८७८ दशलक्ष

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन : ०९७४६३४९

३० जून २०२६ राजा संबंधिया समितिच्या जाविक वारणानाचा साराश								
	(रु. दशलक्ष मध्ये, प्रति शेअर डेटा वगळता)							
अ.		समाप्त	तिमाही	समाप्त वर्ष				
क्र.	तपशील	३० जून २०२४	३० जून २०२३	३१ मार्च २०२४				
		पुनरावलोकित	पुनरावलोकित	लेखापरीक्षित				
9	ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न	३,३६४.१९	२,५५०.४७	99,३७४.४६				
२	निव्वळ नफा / (तोटा) कालावधीसाठी	9,934.20	900.30	३,९९९.६०				
	(कर, अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण वस्तूंपूर्व)							
3	करपूर्वी कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा)	9,9३५.२०	900.30	३,९९९.६०				
	(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तूंनंतर)							
8	करानंतर कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा)	८७७.६८	६९१.२२	३,०५७.९७				
	(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तूंनंतर)							
ч	कालावधीसाठीचे सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीचा	८७७.٩٩	६९०.८७	३,०५४.८८				
	नफा / (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न		'					
	(करानंतर) यांसह]							
દ્	पेड अप इक्विटी शेअर भांडवल	900.८२	१७६.२२	900.03				
Ŋ	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)	२१,६९८.१९	9८,५०३.५०	२१,०३७.८२				
۷	सिक्युरिटीज प्रीमियम खाते	99,9८८.८०	११,०६८.८९	99,99६.७9				
9	निव्वळ वर्थ	२१,८७६.०१	<b>१८,६७९.७</b> २	२१,२१४.८५				
90	भरलेले कर्ज भांडवल / थकीत कर्ज	७८,९८८.५०	५६,२६३.६६	७३,०२१.०२				
99	कर्ज समभाग प्रमाण	3.६१	3.09	3.88				
92	प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. २)							
	(चालू आणि बंद केलेल्या ऑपरेशनसाठी)		'					
	१. मूलभूत	9.90	७.८५	३४.६५				
	२. विरलीकृत	९.६५	७.६१	३३.६७				
नोंदी	नोंदीः							

#### १. वर नमूद करण्यात आलेला ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी लेखापरीक्षण न झालेल्या आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे ज्याचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि २५ जुलै २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीत संचालक मंडळाने मंजूर केले असून वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पुनरावलोकनाअधीन आहेत तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केले आहेत. उपरोक्त आर्थिक निकाल संपूर्ण नमुन्यामध्ये कंपनीच्या वेबसाइटवर (www.homefirstindia.com), बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

- २. कंपनी (भारतीय लेखा मानक) नियम, २०१५ अंतर्गत सुधारित केलेल्या Ind AS नुसार आर्थिक विवरणे तयार केली गेली
- ३. ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत लेखा धोरणांमधील बदलांमुळे निव्वळ नफा/तोटा, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न किंवा इतर कोणत्याही संबंधित आर्थिक बार्बीवर कोणताही परिणाम होणार नाही.

**ठिकाणः** मुंबई तारीखः २५ जुलै २०२४

मनोज विश्वनाथन व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ

सही / –

नोंदणीकृत कार्यालयः ५११, अक्मे प्लाझा अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई ४०००५९ सीआयएन: एल६५९९०एमएच२०१०पीएलसी२४०७०३ फोन नंबर: ९१ ०२२ ६७४२५११८: ईमेल आयडी: corporate@homefirstindia.com: वेबसाइट: https://homefirstindia.com/

## जाहीर सूचना

मी माझे अशील, श्री. बाबुराव धोंडिबा मालकर व श्रीम. वैशाली बाबुराव मालकर यांच्याकरित

आम जनतेस सूचित करण्यात येते की, आवंटन पत्र क्र. पीआरएल/अलॉट/सी/३७७६ दि. १६.०७.१९६० द्वारे महाराष्ट्र गृह व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांनी टेनेमेंट क्र. २६५५, बिल्डींग क्र. ३७, मोजमापित २०८.७५ चौरस मीटर चटई क्षेत्रफळ समतुल्य २३.२८ चौरस मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ, पहिला मजला, दि सोसायटी अभ्युदया नगर मंदार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात, गाव परेल शिवडी विभाग येथील, कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. ६/१४८, अभ्युदया नगर, जी. डी. आंबेकर मार्ग, काळाचौंकी, मुंबई ४०० ०३३ ही मालमत्ता श्रीम, अनुसँया गोविंद मालकर यांना विक्री केली. श्रीम. अनुसया गोविंद मालकर, श्री. बाबुराव गोविंद मालकर (श्रीम. अनुसया गोविंद मालकर यांचा मुलगा), श्रीम. सिद्धी श्रीधर परंब उर्फ कु. मेघा रामचंद्र मालकर विवाहित नात व श्री. मिलींद रामचंद्र मालकर (नातू) यांनी त्यांचे अहवाल (म्हाडा) यांच्या समक्ष सदर वहिवाट क्र. २६५५, बिल्डींग क्र. ३७ मधील श्रीम. कल्पना रामचंद्र मालकर यांच्या नावे हस्तांतरण केले.

सदर म्हाडा द्वारे हस्तांतरण पत्र दि. ०९.०७.१९९६ व दि. १०.०७.१९९६ चे हस्तांतरण सद वहिवाट क्र. २६५५, बिल्डींग क्र. ३७ श्रीम. कल्पना रामचंद्र मालकर यांच्या नावे केले. सदर श्रीम. कल्पना रामचंद्र मालकर यांचा मृत्यू मुंबई येथे दि. २५.०३.२००७ रोजी झाल

त्यांच्या मागे श्री. रामचंद्र गोविंद मालकर (पूर्व-मयत पती यांचा मृत्यू दि. ०६.०५.१९९६) श्री. मिलींद रामचंद्र मालकर (मुलगा) व श्रीम. सिद्धी श्रीधर परब उर्फ कु. मेघा रामचंद्र मालकर (विवाहित मुलगी) हे केवळ कायदेशीर वारस व प्रतिनिधी आहेत. व ज्याअर्थी श्रीम. सिद्धी श्रीधर परब उर्फ कु. मेघा रामचंद्र मालकर यांनी अहवाल

प्रतिज्ञापत्र दि. २९.०८.२००७ (म्हाडा) यांच्या नावे अंमलात आणले व ना आक्षेप हस्तांतरण सदर वहिवाट क्र. २६५५, बिल्डींग क्र. ३७ संबंधात श्री. मिलींद रामचंद्र मालकर यांच्या नावे

हस्तांतरण पत्र क्र. २९७/२००९ दि. २२.०१.२००९ अंतर्गत म्हाडा द्वारे सदर वहिवाट क्र. २६५५, बिल्डींग क्र. ३७ चे हस्तांतरण श्री. मिलींद रामचंद्र मालकर यांच्या नावे

नोंद घ्यावी की, मूळ हस्तातरण पत्र क्र. २९७/२००९ दि. २२.०१.२००९ अंतर्गत सदर वहिवाट संबंधात गहाळ झाले आहेत व श्री. मिलींद रामचंद्र मालकर यांच्याद्वारे हरवले आहेत. आता माझे अशील हे सदर वहिवाट खरेदी करण्यास इच्छुक आहेत व वरील निर्देशित वहिवाट संबंधात आम जनतेकडून दावे मागवीत आहेत.

आता माझे अशील सदर वहिवाट क्र. २६५५, बिल्डींग क्र. ३७ वा कोणत्याही भागा विरोधात कोणतेही दावे, हक्क, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच वारसा, गहाण, ताबा, विक्री, भेट, भाडेपट्टा, प्रभार, न्यास, देखभाल, सुविधाधिकार वा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा, हक्क, अधिकार वा हितसंबंध असल्यास त्यांनी त्यासंदर्भात अधोहस्ताक्षरितांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १४ दिवसांच्या आत लिखित स्वरूपात सूचित करावे अन्यथ माझे अशील सदर श्री. मिलींद रामचंद्र मालकर व श्रीम. सिद्धी श्रीधर परब उर्फ कु. मेघा रामचंद्र मालकर यांच्या सदर वहिवाट संबंधात कोणत्याही सदर दाव्यांच्या संदर्भाविना विक्री करार प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

दिनांक : १४ जुलै, २०२४

हितेश दिनकरराय पटेल

ब्लॉक क्र. ९, इमारत क्र. २५, श्री गोविंद नगर सोसायटी. गोविंद नगर, एमसीएफ क्लबजवळ बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ दूर. क्र. ९८२०४३०१७८

मुंबई, शुक्रवार दि. २६ जुलै २०२४ 🛭 ᢃ

कल्याण, दि. २५ (वार्ताहर) : कल्याण परिमंडलातील **PUBLIC NOTICE** कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक तसेच It is hereby given to the Public Nor वीजबिलाबाबत वाद आणि वीज चोरीच्या दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांचा that the Below Mention premises wil तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे. संबंधित ग्राहकांनी तालुका purchased by 1. MUSTAKIM KHAN 9820992620], 2. SHAMSHER SALIM न्यायालय स्तरावर शनिवारी (२७ जुलै) आयोजित लोक अदालतीत SHAIKH [9326812377], by executing सहभागी होऊन आपापली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढावीत, असे sale deed From, MR. BALIRAM NARAYAN BHOIR. आवाहन महावितरणने केले आहे. कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक Therefore any person's having any तालुका न्यायालयात २७ जुलैला सकाळी ११ ते दुपारी दोन दरम्यान राष्ट्रीय claim in respect of the above referred लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. परिमंडलातील सुमारे १

property or part thereof by way of sale exchange, mortgage, charge, gift, transfer of title or beneficial interest under any trust right, otherwise claiming, howsoever are hereby requested to make the same know in writing together with supporting documents to the above mentioned undersigned, within a period of 21 days both days inclusive) of the publication nereof failing which the claim of such person's will deemed to have been waived and /or abandoned. MIRANDA, residing at currently residing at 203, A-Wing, Sun Mist.

Sherly Rajan Road, Rizvi Complex Bandra West, Mumbai - 400050 have MU-SHIL, POST PADLE, TALUKA lost/misplaced the Original Articles of AND DISTRICT THANE, ADM 10.80 Agreement for Sale dated 4th day of GUNTA, within the limits of Thane December, 1984 for Flat No. 203 on the floor having a built-up area of about Municipal Corporation, in the 425 sq. ft. (built-up area comprises of carpet area plus 25% thereof) in a Registration District and Sub-District Arfat Ismail Shaikh building known as "Sunmist" in Sunmist Co-operative Housing Society

**Advocate High Court Bombay** 13 Sahyog Shopping Center Shailesh Nagar Mumbra-400612 +91 9920561452

## PUBLIC NOTICE

CONSTRUCTIONS as Developer Notice is hereby given to the Public that and M/S ABIS CONSTRUCTION as the Builder payment receipts bearing No. 108 & 62 For the Unit being Unit No. 18, on the Ground Floor, Marudha Industrial Estate, situated at Village Goddev, Survey No. 72, Dist. Thane Said Unit) has been lost/misplaced. Al he persons are hereby informed that no to carry on any transaction on the basis of said missing Receipts. On behalf or my client, Smita Chandrakant Patil (Proprietor of M. S. Engineering Works, the current owner of the said Unit, the any kind of claims alongwith the relevant proof within 7 days from the date of this notice. Incase no claims are received within stipulated period, it shall be assumed that there are absolutely no claims by virtue of los receipts and incase of any it is deemed to

> Date: 26/07/2024 Advocate High Court

लाख ५२ हजार ६०५ ग्राहकांना थकीत वसुलीसाठी लोक अदालतीत

सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

यात कल्याण मंडल एकमधील १७ हजार १५९, कल्याण मंडल दोनमधील

३९ हजार ८६१, वसई मंडलातील ५१ हजार १२३ आणि पालघर मंडल

कार्यालयांतर्गत ४४ हजार ४६२ प्रकरणांचा समावेश आहे.

PUBLIC NOTICE

RATILAL MIRANI, MRS. NANDITA RAJENDRA MIRANI,

DR. JIMMY RAJENDRA MIRANI

AND MS. LISA RAJENDRA

MIRANI all having address at

Bungalow No.4 Chembur Dreamland

Co-operative Housing Society Ltd., Dr.

A. Soares Road, Nr. Diamond Garden,

Chembur, Mumbai- 400 071, have

lost/misplaced the Original Agreement

for Sale Deed for agricultural land

admeasuring 11.2 Guntha, situated at

Village-Gagodar, Rapar Block, Kutchh,

District- Gujarat. MR. RAJENDRA

RATILAL MIRANI & MRS. NANDITA RAJENDRA MIRANI

had purchased agricultural land

admeasuring 11.2 Guntha, situated at

Village- Gagodar, Rapar Block, Kutchh

District Gujarat vide agreement dated 31st Day of July, 1996 from MR.

BHAGWAN BHAI J. CHAVDA and

MR. MAHADEV BHAI J. CHAVDA

Any person having any claim or right

title and interest of any nature

whatsoever with regards agricultural

land admeasuring 11.2 Guntha, situated

at Village- Gagodar, Rapar Block, Kutchh, District-Gujarat, are requested

to submit their documents, writings,

undertakings pertaining to their rights in the above said shop within 15 days from

the date of receipt of this Public Notice

failing which the rights of third parties

or members of the public will not be

entertained by my clients and shall not

FROM

ADV. DHARMIN V. SAMPAT

A-901 Sheetalnath Towers, Sudha Park

Ghatkopar East Mumbai – 400077 Email Id - adv.dharmin.sampat@outl
Mobile - 9833339108

be binding on my clients

and are serious of selling the same.

clients, MR. RAJENDRA

टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : शिखर, मिथाखाली सर्कल जवळ, नवरंगपुरा, अहमदाबाद ३८० ००९, गुजरात, भारत कॉर्पोरेट कार्यालय : वन बीकेसी, सी विंग, १००४/ ५, १० वा मजला, वांद्रे कुलां कॉम्प्लेक्स, **सीआयएन :** यु६५९९९ जिजे २०१७पीटीसी ०९८९६० **संकेतस्थळ** :<u>www.adanihousing.ir</u>

सरफेसी कायदा २००२ कलम १३ (२) च्या अनुसार मागणी सूचना

FROM.

ADV. DHARMIN V. SAMPAT

Ghatkopar East Mumbai – 400077 Email Id - <u>adv.dharmin.sampat@outlook.com</u> Mobile – 9833339108

-901 Sheetalnath Towers, Sudha Park

binding on my client.

Ltd., Rizvi Complex Off Carter Road

Bandra (W), Mumbai- 400050. The

Original Agreement for Sale dated 4<sup>th</sup> day of December, 1984 was executed

between M/S MEENA

अदानी हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड स्थापना प्रमाणपत्र दिनांकीत ०६ जून २०२४ जे कंपनी निबंधक यांचे कार्यालय, कॉर्पोरेट व्यवह मंत्रालय यांनी जारी केले आहे आणि यापुढे ज्यांचे उल्लेख टीएचएफपीएल असा करण्यात येणार आहे ) यांच्याकडून आपल्या अचल मालमत्ता ता ठेऊन कर्ज सुविधा घेतली आहे. सदरील कर्ज रकमेची परतफेड करण्यात आपण कसूर केल्यामुळे आपली कर्ज खाती अनुत्पादक मालमत्ता म्हणून वर्गीकत करण्यात आली आहेत. मेसर्स अदानी हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी येणे असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंटऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ (कायदा) चे कलम १३ (२) च्या अनुसार मागणी सूचना निर्गमित केली आहे आणि ज्याचा तपशील येथे कायद्याचे कलम १३(२) तसेच त्यासह वाचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम ३(१) च्या अनुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे.

कर्जदार / सह कर्जदार / हमीदार यांचे नाव / कर्ज खाते क्रमांक / जुना कर्ज खाते क्रमांक	तारण ठवलल्या मालमत्तेचा तपशाल	मागणी सूचनची तारीख / येणे असलेली रक्कम / येणे असलेली तारीख
संजीत कुमार मंडल / गीता संजीतकुमार मंडल / ८०१० एचएल००११०४१६७	सदिनका क्रमांक ७०५, क्षेत्र ३४. ३४ चौरस मीटर्स, तसेच त्यासह बाल्कनी, क्षेत्र ३. २२ चौरस मीटर्स आणि खुला टेरेस क्षेत्र ४. ६५ चौरस मीटर्स, ७ वा मजला, इमारत नामे उमा गॅलॅक्सी, भूखंड सर्व्हें क्रमांक १८५, क्षेत्र ३००० चौरस मीटर्स, मीजे टिटवाळ, (पूर्व), तालुका कल्याण आणि जिल्हा टाणे या मालमत्तेचा पूर्ण तो भाग, चतुःसीमा पुढील प्रमाणे : पूर्व : गणपती मंदिर पार्किंग क्षेत्र, पश्चिम : केडीएमसी खुला भूखंड, उत्तर : गणपती मंदिर तलाव, दक्षिण : रस्ता	०८ जुलै २०२४, रु २२७३२४२ दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी
हरी राम राम करण यादव / राधादेवी हरी राम यादव / सतीश कृष्णा सुपुगडे / ८०२० एच एल ००१०२९९१६	सदिनका क्रमांक ४०४, ४ था मजला, ए विंग, इमारत क्रमांक १३, पारस नाथ गार्डन, पेरी विंकल, क्षेत्र ४२. ४५ चौरस मीटर्स चटई क्षेत्र, मौजे उमरोली, तालुका आणि जिल्हा पालघर या मालमत्तेचा पूर्ण तो भाग आणि <b>चतुःसीमा पुढील प्रमाणे :</b> पूर्व : खुला भूखंड, पश्चिम : रस्ता, उत्तर : रस्ता, दक्षिण : इमारत क्रमांक १४	०८ जुलै २०२४, रु १९२४१३५ /- दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी
नारायण भाऊसाहेब व्यवहारे / ताई नारायण व्यवहारे ८०१० एच एल ००१०१८६२३	सदिनका क्रमांक १०५, क्षेत्र ३६० चौरस फूट चटई क्षेत्र, १ ला मजला, इमारत नामे सुलोचना हेरिटेज, ग्राम पंचायत घर मालमत्ता भूखंड क्रमांक २१५, ३८५, ३८६, ३८८ वी, ३८८ सी, ३८८, ३२७ आणि ३२८ मौजे खिड्कपाडा, तालुका पनवेल, जिल्हा रायगड या मालमत्तेचा पूर्ण तो भाग ज्याच्या चतुःसीमा पुढील प्रमाणे : पूर्व : रस्ता, पश्चिम : झोपडपट्टी, उत्तर : जोमा नागा बिल्डिंग, उत्तर : झोपडपट्टी	०८ जुलै २०२४, <b>रु १५८३१७८/</b> - <b>दिनांक</b> ०८ जुलै २०२४ रोजी
शाहिद अन्सारी / रुखसार परवीन अन्सारी / ८०६० एच एल ००१११९८४	सर्व्हें क्रमांक १६६/२, क्षेत्र सुमारे २८३ चौरस मीटर्स, मौजे ममदापुर, तालुका कर्जत, जिल्हा रायगड या मालमत्तेचा पूर्ण तो भाग / चतुःसीमा पूर्व : खुला भूखंड, पश्चिम : खुला भूखंड, उत्तर : अंतर्गत रास्ता, दक्षिण : खुला भूखंड	०८ जुलै २०२४, रु २३७८०८५/- दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी
भागा गर्व कर्जना / गर कर्जन	क / स्वीराव गांज गारावे आरारज बजागार वेरे की स्वांजी स्वीर काणो जगर बज	कार शासेसी उसस्य शशिस

आपण सर्व कर्जदार / सह कर्जदार / हमीदार यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की त्यांनी वरील प्रमाणे नमद करण्यात आलेली रक्कम अधिक त्यावरील व्याज जे तेथे नमूद करण्यात आले आहे अशी रक्कम या सूचनेपासून ६० दिवसांत अदा करावी अन्यथा निम्नस्वाक्षरीकार हे सदरील प्रतिभृतींवर उपलब्ध पर्यायांच्या अनुसार कार्यवाही करतील. आपले लक्ष याद्वारे कायद्याच्या कलम १३ उप कलम (८) कडे वेधन घेण्यात येत आहे ज्यात आपल्याला आपल्या संरक्षित मालमत्ता वरील प्रमाणे विहित करण्यात आलेल्या कालावधीत रिडिम करून घेण्याचे स्वातंत्र्य आहे. कृपय नोंद घ्यावी की सदरील कायद्याच्या कलम १३ (१३) च्या अनुसार आपणास सदरील मालमत्ता विक्री, लीज किंवा अन्य कोणत्याही प्रकारे लेखी पूर्व परवानगीच्या शिवाय हस्तांतरितकरण्यास मनाई करण्यात येत आहे.

स्थळ : मंबर्ड दिनांक : २६/०७/२०२४

भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यासइंग्रजी मजकूर गृहीत धरण्यात येईल

टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या करिता स्वाक्षरी / -प्राधिकृतअधिकारी



#### लंडरअप फायनान्स लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय** : ए–१०२, १ ला मजला, हॉलमार्क बिझीनेस प्लाझा, संत ज्ञानेश्वर मार्ग, गुरुनानक रुग्णालय जवळ, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१, भारत. दूर. : +९१-२२-४२४६ ६३६३ फॅक्स : +९१ २२ ४२४६ ६३६४ सीआयएन : L67120MH1993PLC074278 ई-मेल : info@ladderup.com वेबसाइट : www.ladderup.com

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता स्थायी अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाखात ईपीएस वगळता

_			तिमाही अखोर		वर्ष अखोर
नु.	विवरण	३०.०६.२०२४	39.03.2028	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४५२.७१	३६२.४८	२५९.७६	१,२६१.७०
	सामान्य उपक्रमांपासून कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	१७२.६२	८९.३६	₹.₹४	२१४.६५
	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर पश्चात, अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपश्चात)	१७२.६२	८९.३६	₹.₹४	२१४.६५
	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	११९.८३	(४९५.३६)	(२०.१७)	(३९२.७५)
	कालावधीकरिता एकूण सर्वसमोवशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१,१०१.७०	(४७.२८)	५५५.८७	८७०.३१

६. प्रदानित भाग भांडवल (रु. १०/- प्रत्येकीचे शेअर्सचे दर्शनी मूल्य) १२८५.२६ र. मूळ (रु. मध्ये) (8.36 (0.08 (3.90) बी. सौम्य (रु. मध्ये) (3.90)

🗱 अंतरिम कालावधीकरिता उत्पन्न प्रति शेअर्स वार्षिक नाही आहे दीप:

१. स्थायी तपशील

ठिकाण : मंबई

दि. २४ जुलै, २०२४

विवरण		वर्ष अखोर		
	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	39.03.7078
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
र्यचलनातून एकूण महसूल	१५.२१	१६.९१	१९.१९	८३.९८
पूर्व निव्वळ नफा	(५८.०८)	(४१.१९)	(२०.६०)	(१११.६७)
र पश्चात निव्वळ नफा	(५७.६३)	(५५८.५२)	(२४.६२)	(६३२.८७)
पन्न प्रति शेअर (रु.) (मूळ/ सौम्य)	(٥.४५)	(४.३५)	(0.89)	(४.९२)
Ţ	र्चचलनातुन एकूण महसूल पूर्व निब्बळ नफा पश्चात निब्बळ नफा	अलेखापरीक्षित           र्वचलनातृन एकूण महसूल         १५.२१           पूर्व निव्वळ नफा         (५८.०८)           पश्चात निव्वळ नफा         (५७.६३)	अलेखापरीक्षित         लेखापरीक्षित           र्घवलनातृन एकूण महस्ल         १५.२१         १६.९१           पूर्व निव्वळ नफा         (५८.०८)         (४१.१९)           पश्चात निव्वळ नफा         (५७.६३)         (५५८.५२)	विवरण         ३०.०६.२०२४         ३१.०३.२०२४         ३०.०६.२०२३           अलंखापरीक्षित         लेखापरीक्षित         अलंखापरीक्षित           ईचलनातृन एकुण महसूल         १५.२१         १६.९१         १९.१९           पूर्व निव्यळ नफा         (५८.०८)         (४१.१९)         (२०.६०)           पश्रात निव्यळ नफा         (५७.६३)         (५५८.५२)         (२४.६२)

वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. सदर तिमाही अखोर वित्तीय निष्कर्ष अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.ladderup.com</u> वर व बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध आहे.

निव्वळ नफा/ तोटावरील अहवाल, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न वा कोणतेही अन्य संबंधित वित्तीय बाबी व सुधारणा वा खाते धोरण सूचना देऊन बंद करण्यात येतील

मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरित सुनिल गोयात डीआयएन ००५०३५७०

वीज ग्राहकांना लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी

SCHEDULE All that piece and parcel of Property bearing SURVEY NO. ১২/জ, MAUJ-

JASMINE MIRANDA as Purchaser. Any person having any claim or right title and interest of any nature whatsoever with regards for Flat No. 203 on the 2<sup>nd</sup> floor having a built-up area of about 425 sq. ft. (built-up area comprises of carpet area plus 25% thereof) in a building known as "Sunmist", in Sunmist Co-operative Housing Society Ltd., Rizvi Complex Off Carter Road, Bandra (W), Mumbai-400050 are requested to submit their documents, writings, undertakings pertaining to their rights in the above said shop within 15 days from the date of receipt of this Public Notice failing which the rights of third parties or members of the public will not be entertained by my client and shall not be be waived off. Place: Mira Road, Thane

> 004, B-31, Amrapali Shanti Nagar Sector 11, Near TMT Bus Stop Mira Road East, Thane 40110